

गोव्याच्या पर्यावरणाची वैशिष्ट्ये

गोव्याचा परिसर अनेक भूवैशिष्ट्यांनी सजलेला आहे. येथे अनेक प्राचीन प्रस्तरसमूहांचा शोध लागलेला आहे. त्याशिवाय बहुविध जैविक संपदाही गोव्यात आढळते.



गोव्यात आज
१२ वैशिष्ट्यपूर्ण
इकोसिस्टम्स-
जैवप्रणाली सापडतात.
त्यात सह्याद्रीच्या
सदाहरित वनांपासून
मुरगाव आखातातील
प्रवाळांचा समावेश
होतो; मात्र जैविक
संपदेसंबंधी गोव्यात
अजून विस्तृत व संपूर्ण
संशोधन झालेले नाही.

मां डडी आणि झुवारीच्या जलसंचय क्षेत्रातील भूभाग म्हणजे गोवा हा गोमंतकाचा आत्माच होय. ऐतिहासिक भूगोलात गोव्याच्या सीमांरेखा बदलत गेल्या. महाभारतातील 'अपसंव', 'गोमंत', बुद्धकाळातील 'सुनापरान्त', कदंबकाळातील 'गोवापुरी', विजयनगरकालीन गोवा आणि पोर्तुगीज अमलाखाली 'जुन्या' आणि 'नव्या' काळीजादी मिळून झालेला अवर्धीन गोवा पर्यावरणीय इतिहास आणि वारशाच्या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण आहे. गोव्यातील सर्वांत प्राचीन प्रस्तरसमूह पाळोले येथे- काणकोण तालुक्यात सापडतात. गोवा-कनार्टक सरहदीवरील अनमोड इथे सापडाऱ्ये 'ट्रॉजेमिटीक मेस' हे तीन अंडे साठ कोटी वर्षे पुरातन भारतातील सर्वांत जुने प्रस्तर आहेत. ३६० कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर अत्यंत मामुली एकपेशीय सजीवांची उत्पत्ती झाली. म्हणजे या घटनेचे साक्षीदार प्रस्तर गोव्यात आहेत, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. पाळोले-काणकोणचे प्रस्तर साडतीन अंडज वर्षे पुरातन भौजकालीन चंद्रनाथ मंदिर ज्या क्रिकोणिकार टेकडीवर आहे, तेथील प्रस्तर दोन अंड ऐशी कोटी वर्षे पुरातन, तर याच वर्गातीले दृष्टसागर येणाईट्स दोन अंडज साठ कोटी वर्षे पुरातन आहेत. संपूर्ण गोवा सहा प्रमुख प्रस्तर समूहांमध्ये विभागलेला आहे. डॉ. गोकुल याच्या संशोधनाप्रमाणे गोव्याच्या भूभागाची तीन महाभूकंपांमध्ये उल्थापालथ झाली आहे आणि अजून हा भूभाग सहा प्रमुख

प्रस्तरभेदांमध्ये (फॉल्ट्स) वाटला गेला आहे. तज्ज्ञांच्या मते, मांडवी व झुवारी तसेच साळ या नद्यांच्या प्रवाहाची दिशा विचित्र आहे. मांडवीचे पात्र भूकृपामुळे वेडेवाकडे झाले आहे. वेणी-सालसेतला उगम पावणारी साळ नदी थेट पश्चिमेकडे न वळता 'वेस्ट कोस्ट फॉल्ट' ला समांतर दक्षिणोत्तर ३२ किलोमीटर वाहत बेतुल्ला अरबी सागारात विसर्जित होते. मांडवी व झुवारी नद्यांना जोडणारा कुंभारजुवे काळवा बार्ज वाहतुकीचे एक महत्वाचे साधन आहे. तिसवारी बेटाने कोण्या एके काळजा मांडवी -झुवारी खाड्यांचा संयुक्त प्रवाह विभागलेला आहे. हा काळवा नैसर्गिक की मानवनिर्मित, यासंबंधी काळजीचेही संशोधन झालेले नाही. पण आज पिठार ते जुने गोवे राज्यमार्ग जिथे जातो, त्या सीमेपर्यंत पाणी होते हे निश्चित.

गोव्याच्या वैचित्रपूर्ण भू-उत्पत्तीमुळे परशुरामजन्य दंतकथेची निर्मिती झाली असावी. गोव्यात हिमनद्यांचा (शीतयुग) प्रभाव असल्याचा पुरावा मिळालेला नाही. बॅसल्टरूपी लाव्हारसाने जे महाकाप दरख्खन पठार तयार केले, त्या प्रवंड उत्पाताची सीमा गोव्याच्या ईशान्यपर्वत, सत्तरी तालुक्याच्या टोकापर्यंत पोचते. तिथे थोडासा 'डेककन ट्रॅप' सापडतो; पण कृष्णापूर, भीमाडच्या प्रचंड नैसर्गिक गुफा चुनखडीच्या असल्याने, एके काळी इथे महासागरी प्रभाव असल्याचे दिसते. मांडवीच्या उगमापर्यंत तरुणांच्या एका साहसी गटाने

खानापूर तालुक्यातील देगाव गावापर्यंत प्रवास केला. त्यातील छायाचित्रे तपासताना बहुस्तरीय स्ट्रोमटोलायंट हे नीलशेवाळापासून बनलेले पाषण दिसले, तसेच सिद्ध झाल्यास महादयी नदी/ मांडवीचे पात्र एके काळी उथळ समुद्राखाली असल्याचे आढळले. महादयीच्या पात्रात कालनिशिची न झालेले वृक्षजीवाशम सापडले आहेत. ते साडेसहा ते तेरा कोटी वर्ष प्राचीन असावेत. सत्तरी तालुक्यातील वनस्पती जीवाशमांचा प्रथमोल्लेख इसाबेल बर्टनच्या प्रवासवर्णनात १८५६ मध्ये मिळतो. गोव्याच्या संपूर्ण लोहखनिज पड्याची उत्पत्ती सागरी प्रभावाखाली झाली; पण बैडेड आर्यन फॉर्मेशन (बीआयएफ) वर्गातील या लोहखनिजातील जीवाशमांची माहिनी दडवून ठेवण्यात आली. अडीच ते तीन अब्ज वर्ष प्राचीन हे लोहखनिज धातुजीवी दुर्मिल सूक्ष्म जंतूचे, पाषणभक्षक सूक्ष्म जीवाचे भांडार असल्याचा शोध सदर लेखकाने लावलेला आहे. सीवडे प्रस्तरसमूहात ६५ मीटर खोल सूक्ष्मजीवनिर्मित शुद्ध सोन्याचे साठे असणे शक्य आहेत. गोव्याची सध्याची किनारपट्टी सुमारे आठ हजार वर्षांपूर्वी समुद्रप्रापाती ६ ते ८ मीटरनी खालावल्याने तयार झाल्याचा पुरावा तुये, कामुर्ली, म्हापसा, शिरदेन, वांबोळी, चिरवळी इत्यादी डिकाणी सापडण्याचा सागरी जीवाशमावरून मिळतो. सागरी जीवाशमांचा हा थर खाली होनावरपर्यंत पोचल्याचे सांगितले जाते. आज १२ वैशिष्ट्यपूर्ण इकोसिस्टम्स- जैवप्रणाली गोव्यात सापडतात. त्यात सहाग्रीच्या सदाहरित वनांपासून मुख्य आखातातील प्रवालांचा समावेश होतो. जैविक संपदेसंबंधी गोव्यात विस्तृत व संपूर्ण संशोधन झालेले नाही. तज्ज्ञाच्या मते, संपूर्ण गोव्यात ५० हजार सजीवांच्या जाती असाव्यात. पण ज्ञात, सर्वेक्षित सजीवांच्या जाती १० हजारांनुन कमी भरतील. त्यामध्ये १६०० संपुष्प वनस्पती, १००० बुशीच्या जाती, ३००० कीटक, २२५ मत्स्यजाती, ४०० पक्षी, ३० द्विचर, ४० सस्तन प्राणी इत्यादीचा अंतर्भव होईल. कृषिजीवसंपदा म्हणजे अंगोबायोडायव्हर्सिटीत गोवा अग्रणी ठरवा. जगात

आंब्याच्या ६००० जाती आहेत. त्यांपैकी १००० भारतात सापडतात. त्यात गोव्याचा हिस्सा ११० जातीचा आहे.

हापूस आंबा ही गोव्याने महाराष्ट्राला दिलेली देणगी आहे.

जैविक संपदा हे गोव्याचे प्रमुख पर्यावरण वैशिष्ट्य आहे.

खारफुटीच्या १५ जाती असल्या तरी त्यांचा पर्यावरणीय

प्रभाव प्रचंड आहे. संकरित बियाण्यांनी पारंपरिक

बियाण्यांना आव्हान दिलेले असले तरी, गोव्यातील

५० पारंपरिक तांदळाच्या जातीची नोंद झाली आहे.

रताळ्याच्या ४० जाती, चवळीच्या १० जाती, मिरचीच्या

३० जाती या छोट्या राज्यात असल्याने, बहुराष्ट्रीय

बियाणे उत्पादक कंपन्यांच्या तोंडाला पाणी सुटले आहे.

सुमारे ३०० नैसर्गिक तलाव, जलाशय, १०५ झेरे, ११

प्रमुख नद्या, त्याच्या ४२ उपनद्या ही गोव्याची जलसंपदा.

खनिजांचे १०० प्रकार व मातीच्या २५ जाती ही गोव्याची

खनिज व मृत्तिका संपदा. वैशिष्ट्यपूर्ण पर्यटनस्थळे,

लाबलचक किनारे, २५ प्रमुख भूशेरे, सात नयनरम्य

खाड्या, चंद्रनाथ, सिद्धनाथ, वाघेरी, मोर्लेंगडसास्या

प्रेक्षणीय टेकड्या, पर्जन्याकालीन व सदाप्रवाहित

जलप्रपात, सहा अभयारण्ये, पर्यटनयोग्य जलमार्ग

इयायामुळे गोव्याचे नैसर्गिक उत्पादाच्या मुशीतून उत्क्रांत

झालेले पर्यावरण अनेकांच्या अभ्यासाचा विषय बनले आहे.

या पर्यावरणीय वैशिष्ट्यांना गोमंतकीय आदिवासी समाज,

लोकवेद, लोकजीवन आणि लोकसंस्कृतीने पूर्णतया

सामावून घेतलेले आहे, हे आणखी एक उल्लेखनीय

वैशिष्ट्य ठरावे. पाच टक्के गोमंतकीय भूभाग वाढत्या

समुद्रप्रापातीच्याली जाप्याची शक्यता असल्याने, आणि

गोवा हे भरमसात शहरीकरण झालेले राज्य असल्याने,

गोमंतकीय पर्यावरणाच्या एकूणच भविष्याविषयी भलेमोठे

प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खनिज व पर्यटन उद्योगांच्या

पर्यावरणीय दुष्प्रेरणामांचा व सांस्कृतिक, सामाजिक

प्रदूषणाचा तडाखा गेल्या ४०-५० वर्षांत सोसलेल्या

गोव्यात समुचित, स्वयंपोषित, दूरदर्शी विकासाचे

आशवासन देणाऱ्या डोळ्स नेतृत्वाचा शोध चालू आहे.



**साडेतीन अब्ज वर्षे
पुरातन भोजकालीन
चद्रनाथ मंदिर ज्या
त्रिकोणाकार टेकडीवर
आहे, तेथील प्रस्तर
दोन अब्ज ऐंशी कोटी
वर्षे पुरातन, तर याच
वर्गातीले दूधसागर
ग्रॅनाईट्स दोन अब्ज
साठ कोटी वर्षे पुरातन
आहेत.**

609

हरवळेमधील दगडात कोरलेल्या गुहा.
विजनवासात पांडव येथे राहिले होते.

www.goa-tourism.com www.goatourism.gov.in

@TourismGoa [officialgoatourism](https://www.facebook.com/officialgoatourism)